

जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी)
औरंगाबाद या संस्थेतील शिक्षकेत्तर कर्मचा-
यांना लागू करण्यात आलेल्या कालबध्द
पदोन्नती योजनेस कार्योत्तर मान्यता प्रदान
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासननिर्णयक्रमांक: आप्रयो-२०११/प्र.क्र.४१/११/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक:३० जानेवारी, २०१३

वाचा —

- १) शासननिर्णयक्रमांक:शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०९५/प्र.क्र.१/९५/१२,दि.८/०६/१९९५
- २) शासननिर्णयक्रमांक:शासनाचे पत्र क्र.ककाप-७२९५/(१८०/९५)/निवसं-३, दि.६/१२/१९९५

प्रस्तावना —

राज्य शासनाच्या सेवेतील शासकीय कर्मचारी (गट क व ड) यांना काही ठिकाणी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत. तर काही ठिकाणी अशा संधी उपलब्ध असल्या तरी पदोन्नती मिळण्यास प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे राज्य शासनाच्या सेवेतील शासकीय कर्मचा-यांना (गट क व ड) शासनाने कालबध्द पदोन्नती योजना संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये लागू केली. सदर योजनेनुसार कर्मचा-यांना १२ वर्षांच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्यात येते. त्या धर्तीवर जल व भूमि व्यवस्थापन संस्था, (वाल्मी) औरंगाबाद या संस्थेतील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना (गट क व ड) संदर्भ क्र.२ पत्रान्वये लागू करण्यात आलेली कालबध्द पदोन्नती योजनेस कार्योत्तर मान्यता प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासननिर्णय—

राज्य शासकीय कर्मचारी (गट क व ड) यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांच्या मध्ये असलेली कुंठीतता घालविण्यासाठी कालबद्ध पदोन्नती योजना शासनाने संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये लागू केली. त्याच धर्तीवर जल व भूमि व्यवस्थापन संस्थेतील (वाल्मी) शिक्षकेत्तर कर्मचा-यांना(गट क व ड) संदर्भ क्र.२ च्या पत्रान्वये लागू करण्यात आली होती. सदर पत्रात नमूद केल्यानुसार संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयाप्रमाणे वाल्मी संस्थेतील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना (गट क व ड) दि.१.१०.१९९४ पासून लागू करण्यात आलेल्या कालबद्ध पदोन्नती योजनेस याद्वारे कार्योत्तर मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

वरील शासन निर्णय, हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४०६/सेवा-३,दिनांक २८जानेवारी, २०१३ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०१३०१२१८२५११२७असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचेराज्यपालयांच्याआदेशानुसारवनावाने.

(सं.अ.टाटू)

शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव

पुष्ट ३पैकी२

३. मा.मंत्री, जलसंपदा (कृखोपाम वगळून) यांचे खाजगी सचिव,
४. मा.मंत्री, जलसंपदा (कृखोपाम) यांचे खाजगी सचिव,
५. मा.विरोधी पक्ष नेता (विधानसभा / विधानपरिषद) यांचे स्वीय सहायक
६. मा.राज्यमंत्री, (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव,
७. मा.मुख्य सचिव, यांचे स्वीय सहासक
८. प्रधान सचिव, जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक,
९. प्रधान सचिव (लाक्षेवि),जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक,
- १०.महालेखापाल (लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई,
- ११.महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई,
- १२.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर,
- १३.महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर,
- १४.महासंचालक, जल व भूमि व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद,
- १५.अवर सचिव, वित्त विभाग/सेवा-३, मंत्रालय, मुंबई,
- १६.जिल्हा कोषागार कार्यालय, औरंगाबाद,
१७. निवड नस्ती लाक्षेवि (आस्था).